

ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास  
सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास  
अनुसरावयाची कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२०१३/प्र.क्र.१३७/पंरा-३

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,

फोर्ट, मुंबई- ४०० ००९.

तारीख: ९ जानेवारी, २०१४

वाचा -

- १) शासन परिपत्रक क्रमांक: पंरासा-२००५/प्र.क्र.२६२/पंरा-३, दि. ३.९.२००५
- २) शासन परिपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२०१०/प्र.क्र.२७३/पंरा-३, दि. १८.६.२०११.
- ३) शासन परिपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२०१३/प्र.क्र.१३७/पंरा-३, दि.१२.६.२०१३.

शासन शुद्धीपत्रक -

उपरोक्त शासन परिपत्रकातील क्र:व्हीपीएम-२०१३/प्र.क्र.१३७/पंरा-३, दिनांक १२ जून, २०१३ मध्ये अनुक्रमांक ४ नंतर पुढील प्रमाणे वाचावे.

“फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ मध्ये नमुद केल्यानुसार सरकारी नोकर या व्याख्येत सरपंच / उपसरपंच हे येत नसल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक नाही .”

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०१०९१२०२१३१२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव

- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा.मंत्री, ग्रामविकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.राज्यमंत्री, ग्रामविकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) मा. मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई-३२
- ७) सर्व मा.विधानसभा/विधानपरिषदेचे सदस्य
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- ११)सर्व जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
- १२)सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- १३) सर्व जिल्हा पोलिस अधिक्षक
- १४) सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
- १५) कक्ष अधिकारी, गृह विभाग (समन्वय) यांना विनंती करण्यात येते की, सर्व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे निदर्शनास सदर परिपत्रक आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
- १६)सर्व मंत्रालयीन विभाग
- १७)ग्राम विकास व जलसंधारण विभागातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी व कार्यासन अधिकारी,
- १८) निवड नस्ती-कार्यासन पंरा-३